

घर बांधणी अग्रिम व्याज आकारणीवाबत  
सन २००४-२००५ वर्षाकरिता

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - घबांआ (व्याजदर)-१०.०४/प्र.क्र.५२/२००४/विनियम

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- २५ ऑक्टोबर, २००४

### शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : घबांआ-१०.०३/प्र.क्र.७५/२००३/विनियम, दिनांक ३ सप्टेंबर, २००३ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या घर बांधणी अग्रिमाच्या प्रयोजनांकरीता व्याजाचे दर निश्चित करण्यात आले होते. केंद्र शासनाने सन २००४-०५ या वर्षाकरिता घर बांधणी अग्रिमावरील सध्याचे व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार राज्य शासनाने देखील सन २००४-०५ या वर्षाकरिता व्याजाचे दर शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : घबांआ-१०.०३/प्र.क्र.७५/२००३/विनियम, दिनांक ३ सप्टेंबर, २००३ मध्ये नमूद केलेला व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सन २००४-०५ या वर्षाकरिता घरबांधणी अग्रिमावरील व्याजाची परिगणना एकरूप दराने (UNI - FORM RATE) ने करण्यात याची.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नोंदाने,

( श. मा. भुते )

अवर सचिव, वित्त विभाग

प्रति

- \* १. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- \* २. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- \* ३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- \* ४. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- ५. राज्यपालांचे सचिव
- ६. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- ७. उप मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव
- ८. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
- ९. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
- १०. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१
- ११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १२. नियासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १३. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई